ABHIJIT TRADING CO. LTD.

Mob.: +91-9891095232 +91-11-23637497

Corp. Off.: 16/121-122, Jain Bhawan, Faiz Road, Karol Bagh, New Delhi - 110005

E-mail: abhijitrading@gmail.com, Website: www.abhijittrading.in, CIN: L51909MH1982PLC351821

Date: 03-09-2021

To,
Bombay Stock Exchange Limited
P.J. Towers Dalal Street
Mumbai - 400 001

Sub: <u>Declaration pursuant to Regulation 42 and Regulation 47 (3) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015</u>

Pursuant to the Regulation 47(3) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015, and MCA circular dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and January 13, 2021 (collectively referred to as "MCA Circulars") Please find enclosed copy herewith notice of Annual General Meeting of the Company scheduled to be held on Wednesday 29th Day of September, 2021 at 01:00 P.M. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM").

 Please find enclosed the Newspaper link for the purpose of Electronic Editions as required by the aforesaid circular.

http://activetimes.in/active-times-03-09-2021

http://mumbailakshadeep.com/mumbai-lakshadeep-3-9-2021

 Enclosures of newspaper having electronic editions named Active Times (English Newspaper) and Mumbai Lakshdeep (Marathi Newspaper) dated 03rd September, 2021.

Kindly take the same into record.

For Abhijit Trading Co Ltd

FOR ABHUIT FRADING COMPANYET

Director Ayunnses Signaro

Virendra Jain

(Managing Director)

DIN: 00530078

Encl- a/a

ठाण्यातील रस्ते

फेरीवालेमुक्त ठाणे, दि. २, (प्रतिनिधी) : महापालिकेच्या माजिवाडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या जीवघेणा हल्ल्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने मंगळवारपासून शहरातील फेरीवाल्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली. या कारवाईनंतर ठाणे स्थानक परिसरासह शहराच्या इतर भागातील फेरीवाल्यांनी आता पदपथ आणि रस्त्यांवर आपला बस्तान गुंडाळले आहे. यामुळे शहरातील रस्ते आणि पदपथ पुन्हा फेरीवालेमुक्त झाल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते आणि पदपथ अडवून फेरीवाले आपले बस्तान मांडतात. फेरीवाल्यांच्या या उपद्रवामुळे नागरिकांना पदपथावरून चालणे शक्य होत नाही. याशिवाय रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. अशा फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने ठाणेकरांकडून होत असते. परंतु त्यांच्यावर महापालिकेकडून फारशी प्रभावीपणे कारवाई होताना दिसून येत नव्हती. यामुळे शहरात फेरीवाल्यांची मजोरी वाढू लागली आहे. अमरजीत यादव या फेरीवाल्याने सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर चाकूने केलेल्या जीवघेणा हल्ल्यानंतर ही बाब आता स्पष्ट झाली आहे. या घटनेनंतर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने मंगळवारपासून शहरातील फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये ठाणे स्थानक, सॅटिस परिसर, जांभळी नाका, नौपाडा, गावदेवी मंदिर परिसर, कळवा स्थानक पूर्व, कळवा भाजीबाजार. सहकार बाजार, कळवा नाका खारेगाव मार्केट आणि पारसिक ९० फूट रस्ता परिसर या ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त केले. या कारवाईनंतर फेरीवाल्यांचे धाबे दणाणले असून त्यांनी आता पदपथ आणि रस्त्यांवरील बस्तान हटविल्याचे दिसून येत आहे. ठाणे स्थानक परिसराला सकाळ सायंकाळ आणि रात्रीच्या वेळेस फेरीवाल्यांचा विळखा असतो. पण बुधवारी मात्र हा संपूर्ण परिसर फेरीवालामुक्त दिसून येत होता. कळवा. वागळे. घोडबंदर. वर्तकनगर या भागांमध्येही असेच चित्र होते. महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मुंबई महानगर क्षेत्रातील ४० हजारांहून अधिक पालिका आणि शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. ठाण्यातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत बुधवारची सर्वसाधारण सभा तहकुब केली. कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ठाणे शहरात संतापाची लाट पसरली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीनंतर महिला

श्री. बोगेश काशिनाथ भालेराब हे खोली क्र.बी/२१, तळमजला, अंकुर इमारत, नव-अभय कोहीसोलि., टी-१०८८ (१५ई), प्लॉट क्र.२, जे.एल. तांबे नगर, एस.एन. रोड, मुलुंड (प.), मुंबई-४०००८० (एकूण क्षेत्रफळ ३५० चौ.फु. कार्पेट क्षेत्र) ही जागा खरेदी करू इच्छित आहेत. सदर फ्लॅट मुळत: थ्री. प्रभाकर बळवंत धोत्रे यांच्या मालकीचे होते, जे रघुनाथ रामचंद्र पाटील, वसंत आर. पाटील र्त्रिवक आर. पाटील व कमलाकर आर. पाटील (सर्व संख्खे भाऊ) यांच्याकडून मुंबई जिल्ह्यातील उपनोंदणी कार्यालयात दिनांक १८.०८.१९७९ रोजीचे इंडेन्चरनुसार खरेदी केलेल्या जिमनीवर विकास करण्यात आलेल्या नव-अभय कोहौसोलि. मार्फत घेतली होती. स्वर्गीय श्री. प्रभाकर बळवंत धोत्रे यांचे ०८ ०५ २००० रोजी निधन झाले श्रीमती कमल पी धोत्रे स्वर्गीय श्री प्रभाकर बी धोत्रे यांची पत्नी या कायदेशीर वारसदार म्हणून सदर फ्लॅटच्या मालक झाल्या आणि सोसायटीने योग्य प्रक्रिय पुर्ण करून श्रीमती कमल पी. धोत्रे यांच्या नावे भागप्रमाणपत्र हस्तांतरीत केले. आता सदर फ्लॅट श्री योगेश के. भालेराव यांच्याद्वारे खरेदी करण्यात आले आहे. म्हणून सदर वृत्तपत्र सुचना देण्यात येत

श्री. योगेश के. भालेराव यांनी करुर वैश्य बँक लिमिटेड, मुलुंड शाखा, मुंबई यांच्याकडे फ्लॅट तारण ठेवण्याचे निश्चित केले आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता/जमीन मालमत्ता किंवा भागावर कोणताही अधिकार, दावा, हब मागणी किंवा हित असल्यास त्यांनी सदर प्रकाशनापासून १५ दिवसांत लेखी स्वरुपात आमच्याकडे कळवावे. सदर सूचना कालावधीनंतर कोणी व्यक्ती किंवा अन्य इतर प्राधिकरणाकडून कोणतीही माहिती मिळाल्यास ते करुर वैश्य बँक लिमिटेड, मुलुंड शाखा, मुंबई यांच्या अधिकारावर अवलंबून

> प्रशांत व्ही. गवई वकील

उच न्यायालय, मुंबई. मोबा.:९०२९४९३०४९

हिलरिज इनव्हेस्टमेंट्स लिमिटेड

४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-मतदानाची सूचना

थेथे सूचना देण्यात आली आहे की, कंपनीची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार २९ सप्टेंबर, २०२१ रोजी दुपा ०४:०० वाजता व्हिंडिओ कॉन्फर्न्सिंग (व्हीसी)/ इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) व्यवसाया vs.vv पंजापा (न्युड्ज) जानस्तर्यम् (न्युता) ह्या राजाज्या (न्युड्य) । ज्याचा प्रवासाय अववहार सरण्यासाठी आयोजित केली जाईल. एजीएमची सूचना व २०१०-२१ रोजीचा वार्षिक तित्तीच अहवार कंपनीच्या वेबसाइट <u>www.hillridgeinvestments.in</u> आणि नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल च्या वेबसाइट <u>https://www.evoting.nsdl.com</u> वरून डाउनलोड केली जाऊ शकते.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या अनुपालनामध्ये कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि वेळांबेळी सुघाएणा केल्याप्रमाणे आणि सेबीच्या नियमावली ४४ (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड हिस्म्लोजर रिकायसेंद्रस) रेपुलेशन, २०१५ सदस्यांना प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई-वोटिंग) वापरूक एजीएमच्या नोटिसीमध्ये दितेल्या ठरावावर त्यांची मते टाकण्याची सुविधा प्रदान केली आहे. सदस्यांचे मतदानाचे अधिकार २२ सप्टेंबर २०२१ (निश्चित दिनांक) रोजी कंपनीच्या पेड-अप इक्रिटी शेअर मांडवलामध्ये त्यांच्याक असलेल्या इक्रिटी शेअरच्या प्रमाणात असतील.

रिमोट ई–मतदान २६ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ०९:०० वाजता सुरू होते आणि २८ सप्टेंबर. २०२१ रोजी संपते. रानाः इन्नारान्। पर्वच्या रेपर्रा राज्या समझा प्राप्ताः प्रचारा चुन्य सामान्य स्वार्धित सामान्य स्वार्धित स्वार कालावधीत सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतातः त्यानतर रिमोर ई-बोटिंग पष्टतः बंद केली जाईलः दे सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएम मध्ये उपस्थित असतील आणि त्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे ठरावावर मत दिले नाही आणि अन्यथा तसे करण्यास मनाई केली नाही, ते एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास

एजीएम च्या अगोदर रिमोट ई–मतदानाद्वारे ज्या सदस्याने आपले मत दिले आहे ते व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएम मध एजाएम च्या अगार्थ, मानार इन्मततामाइ ज्या बाद्यस्या जायरा मात्र यहा है कहाना, जाएकहाएम द्वार एजाएम मच्या उपस्थित राहर भाग घेक शकतात परंतु त्यांना पुन्हा मन देण्याचा अधिकार मिळणार नाही. नोटीस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठबल्यानंतर आणि कंपनीत सदस्य झाल्यावर कंपनीमध्ये हिस्सा घेणारी आणि निश्चित तारखानुसार शेजर धारण करणारी कोणतीही व्यक्ती eVolting@nsoll.co.in वर बिनंती पाठवृत लागिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथारी, जर तो/ती आधीच एनएसडीएल कहे रिमोट ई-मतदानासाठी नॉटणीकृत असेल तर तो/ती मतदानासाठी तिचा/तिचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकतो.

जर तुम्ही तुमचा ईमेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरीमध्ये नोंदवला नसेल तर तुम्ही कृपया मतदानापूर्वी लॉगिन तपशी मिळवण्यासाठी खालील सूचना पाळा.

वास्तविक स्वरूप कपया फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (समोर आ

कृषया कालिजा क्रमांक, मानवारकाच नाव, मान प्रमाणपत्राचा स्कृत कलाला प्रत (समार आण मागे), पैन (पैन कार्डची स्व-साक्षांकित सर्केन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित स्कृत केलेली प्रत) ईमेलद्वारे hillridgeinvest@gmail.com वर प्रदान करा. कृपया डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी-सीएलआयडी व १६ अंकी लाभार्थ आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खात्याच्या स्टेस्टेस्टेची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (स्व-साक्षांकित स्कॅन) प्रदान करा. आधार कार्डची प्रत

hillridgeinvest@gmail.com वर प्रदान करा. ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पूर्न कंपनीकड़े नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी ईमेलद्वारे फोलिओ क्रमांक, भागधारकाज नाव, पॅन (पॅन कार्डमी स्व–साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्व–साक्षांकित स्कॅन केलेली प्रत hillridgeinvest@gmail.com व mukesh@bigshareonline.com वर प्रदान करून नोंदणी करू शकतात. दूरस्थ ई-मतदानाशी संबंधित तपशीलांसाठी, कृपया एजीएमच्या सूचनेचा संदर्भ घ्या. रिमोट ई-मतदानासंदर्भात आपल्य काही शका असत्यास कृपया www.evoling.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या भागधारकांसाठी बारांबार विचारते जाणारे प्रश्न (एफरबुर) आणि ई-मतदान वाएकतो प्रस्तिका पहा किंवा टोल फ्री १८००-२२२-९९। नंबाखर संपर्क साधा किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठबू शकता.

सदर एजीएम तपशील कंपनीच्या <u>www.hillridgeinvestments.in</u>, एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.co.ir</u> व एमएसईआयच्या <u>www.msei.in</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ठिकाण: नवी दिल्ली

PUBLIC NOTICE

Take notice that Mr. Shravan Kumar Nandlal Maurya and Mrs. Gyanbharti S. Maurya have entered into Agreement for Sale with Owner Mr. Dhanjibhai K. Takkar in respect of Shop No.5005, Crystal Court Co-op. Housing Society Ltd., situated at Rambaug, Opp. Powai Police Station, Powai, Mumbai-400076.

Original owner as purchased of Shop No.5005, 3 Properties in One agreement. Therefore, the Original Agreement has been kept by him and certified copy has been given to Mr. Shravan Kumar Nandlal Maurya and Mrs. Gyanbharti S. Maurya who have approached Canara Bank, Malad (East), branch to avail loan by mortgaging the same.

Since the Original Agreement is not handed over this public notice is given. Any person having any claim of whatsoever should inform us in writing within 7 days from this publication. In absence thereof it will presumed that there is no encumbrance on said Shop No.5005.

Place: Mumbai, Date: 3-9-2021.

For Pradip Shukla & Co. 302/A, D8, Yogi Prabhat Society, Next to Vipul Dry Fruit Store, Yogi Nagar, Borivali (W), Mumbai-92.

CITATION

IN THE COURT OF THE

HON'BLE FAMILY JUDGE,

BELAGAVI AT:BELAGAVI

1) Dr.Rajeev S/o. Rudrappa Haveri

1) Dr.:Preeti W/o Rajeev Haveri

Dr. Preeti W/o Rajeev Haveri,

Kamlapure, Flat. No.5, Ambika

CHS, Sector-19, Navi Mumbai-

400706, Mobile No.9167423076

kamlapure.p@gamil.com (Respondent)

NOTICE UNDER ORDER V RULE 20

(A) OF CIVIL PROCEDURE CODE, 1908

WHEREAS, the above named

Petitioner has filed this top noted

and present petition against the

Respondent before this Hon'ble

Court for seeking an order to

dissolve the marriage between

himself and the Respondent which

took place on 04.04.2016 at

Vidyadhiraj Kalyan Mantap,

Ramanagar, Belagavi, to be

dissolve by way of decree of

Take Notice that, you are hereby

directed to appear before this

Hon'ble Court either personally or

through duly instructed counsel

with documentary evidence to

answer the claim of the Petitioner

on 22.10.2021 at 10.30 AM, failing

which the matter will be heard and

decided in accordance with law,

Given under my hand and the seal

of this the 31st day of August 2021.

Sd/
By order of Court

placing you as ex parte.

Bench Clerk

divorce on the grounds of cruelty.

R/o:C/o:Shri. Basavaraj V.

BETWEEN:

E-mail Id:

AND:

M.C.No. 229/2019

.....Petitione

.....Responden

PUBLIC NOTICE This is to inform the general public that Mr. Ajay Mistry have purchased A/208-209, Blue Pearl Apartment, New Link Road, Chinchol Bunder, Malad West, Mumbai 400064 from Mr. Vinit Tripathi on 30.08.2021. Original Sale Agreement of above flat dated 24.08.1993 between M/s. Atul Builders & Associates

and Mrs. Salochana Sharma (Flat No. 208) &

Mr. Krishanlal Sharma (Flat No. 209) Blue Péarl Apartment, New Link Road, Chincholi Bunder, Malad West, Mumbai 400064 is been lost/misplaced. I hereby invites claims and objections from claimants/ objectors within the period of 7 days from the publication of this Notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections. If no claims/objections are received within the time/period stated above lawyer will proceed to give no claim certificate to the claimant

Advocate Swati Mehta. Advocate High Court, Fort, Mumbai Mob. 9867997299

Place: Mumbai Date: 03.09.2021

जाहिर नोटीस सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मौजे गास. ता . वसई. जि . पालघर येथील गावठा मिळकतीवर श्री . अर्नेस्ट फेलिक्स तुस्कानो, ह्याचे राहते घर (जुना मालमत्ता कं .३९३/अ), नवीन मालमत्ता कं . GS03/393/1, विभाग कं .३, क्षेत्र-२०० चौ फुट, (वसई - विरार शहर महानगरपालिका असेसमेंट प्रमाणे) रामोठी सरगोडी, गास, नालासोपारा (प .), येथे सदर घर मिळकत आस्तित्वात आहे . तरी सदर घर मालमत्ता मिळकत अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे किंवा नाही या परिक्षणाकरिता सदर प्रकरण आमच्याकडे वित्तिय संस्था असलेल्या आमच्य अशिलांनी कर्ज पुरवठा करण्याच्या हेतुने सोपविलेले आहे, तरी सदर मिळकती सवंधाने कोणाहीकडे हितसबंधाच्या दृष्टीने गहाण, दान, वक्षिसपत्र, वगैरेरित्या हस्तांतरणाच्या दृष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारख पुरावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी कायदेशीर पुराव्यासकट आपली हरकत आमचे कार्यालय १२२ /११७, सत्यम शिवम शॉपीग सेंटर, पहिला माळा, नालासोपारा प, ता वसई, जि पालघर येथे सादर केली पाहिजे अन्यथा कोणाची काहीच हरकत नाही व हरकत हक्कं असल्यास तो सोडून देण्यात आला आहे असे समजुन सदर मिळकत अगदी निर्विवाद

अधिकाऱ्यांनी घटनेचा निषेध

नोंदविला होता. त्यापाठोपाठ

मुंबई महानगर क्षेत्रातील पालिका

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बुधवारी

कामबंद आंदोलन केले. संपूर्ण

मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे ४०

हजार पालिका आणि शासकीय

अधिकारी-कर्मचारी असून हे

सर्वजण आंदोलनात सहभागी

महापालिकांचे काम संपूर्ण दिवस

झाले होते. त्यामुळे बुधवारी

ठप्प झाले होते.

दि . ०३/०९/२०२१ . पेन वकील ॲन्ड सन्संकरित

बोजाविरहीत आहे असा दाखला (Clear Title

Certificate) देण्यात येईल ही नोंद घ्यावी .

क्र.३२, हिमगिरी, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३ या जागेत त्यांची आई श्रीमती रचना लालवानी यांच्यासह अनुक्रमांक ५६६ ते ५७० धारक भागप्रमाणपत्र क्र.२२ अंतर्गत संयुक्तपणे ५०% अविभाजीत शेअर आहेत. श्री. रोहित के. लालवानी यांचे २८.०४.२०२१ रोजी निधन झाले, त्यांचे पश्चात त्यांची आई श्रीमती रचना के. लालवानी, पिता श्री. कमलेश लालवानी व त्यांचा भाऊ श्री. जयेश के. लालवानी हे पारिवारीक सदस्य

> पारिवारीक सदस्यांनी असे निश्चित केले आहे की, मयताचे सदर ५०% शेअर त्यांची आई हिच्या नावे हस्तांतर करावेत. जे हिंदु वारस कायदा १९५६ च्या तरतुदीनुसार मयत मुलाच्या कायदेशीर एकमेव वारसदार आहेत.

तथापि एक सुरक्षित बाजु म्हणून सदर

जाहीर सूचना

सूचना देण्यात येत आहे की, दुकान क्र.०५,

. अपना घर युनिट नं.८ कोहौसोलि., इमारत

काशनापासुन जर कोणा व्यक्तीस आक्षेप किंवा दावा असल्यास किंवा सदर दुकानाबाबत कोणा व्यक्तीस वारसाहक्क, शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही वरुपाचा दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी त्यांचे दावे सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ता किंवा गोसायटीकडे सर्व आवश्यक दस्तावेजांसह कळवावे. अन्यथा कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि अशा टाट्यांच्या तंदर्भाशिवाय सोसायटीचे उप-विधी आणि एमसीएस ॲक्ट १९६० च्या तरतुदीनुसार सदर दकानाचा व्यवहार करण्यास सोसायटी सरू करेल , आणि अशा व्यक्तींचे दावा असल्यास ते त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि गोसायटीवर बंधनकारक असणार नाही

ठेकाण: मंबई सही / दिनांक: ०ँ३.०९.२०२१ श्री. एम.एम.शेट्टी विकल उच्च न्यायालय

मे.माधव असोसिएट्स विकल व कायदेशीर सल्लागार ४१३, स्टॅनफोर्ड प्लाझा, लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३.

GEECEE

जीसी व्हेन्चर्स लिमिटेड

(सीआयएन – एल२४२४९मएच९९८४पीएलसी०३२१७०) नों. कार्यालय: २०९–२१०, २रा मजला, आकेंडिया बिल्डिंग, १९५, निरमन पॉईंट, मुंबई–४०० ०२१. दू.: ९१–२२–४०१९ ८६००, फॅक्स: ९१–२२–४०१९८६५० ई-मेल आयडी: geecee.investor@gcvl.in; वेबसाईट: www.geeceeventures.com

तेहतीसवा (३७व्या) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे **सूचना** देण्यात येत आहे की, जीसी व्हेन्चर्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची

तेहतीसवा (३७व्या) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

रोजी दुपारी ३.०० वाजता एजीएमच्या सूचनेत नमूद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता

सहकार मंत्रालयाद्वारे वितरित सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२०,

सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२० दि. १३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक

क्र. २०/२०२० दि. ५ मे, २०२०, (एमसीए परिपत्रके) सह वाचलेल्या कंपनी अधिनियम,

२०१३ च्या तरतुदींच्या अनुपालन करून आणि सेबीद्वारे वितरित परिपत्रक क्र. सेबी/

एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि. १२ मे, २०२० नुसार

व्हिडिओ कॉन्फरन्सींग (व्हीसी) / अन्य दृक्श्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार

वित्तीय वर्ष २०२०-२१ करीत वार्षिक अहवाल व एजीएम सूचनेची विद्युत प्रत ज्या

सदस्यांचे ई-मेल कंपनी / डिपॉझिटरी सहभागीदाराकडे (डीपी) / निबंधक व भागहस्तांतर

प्रतिनिधीकडे (आरटीए) अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंद आहेत

त्यांना वरील परिपत्रकानुसार विद्युत स्वरूपात पाठविले आहेत. जर सदस्यांचे ई-मेल नोंद

नसल्यास त्यांना विनंती आहे कि, त्यांनी डिपॉझिटरीकडे विद्युत स्वरूपात भागधारणा

असल्यास डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंद करावेत आणि वास्तविक स्वरूपात भागधारणा असल्यास कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट

लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई - ४०००८३

सभासदांची नोंदणी आणि कंपनीची शेअर ट्रान्सफर पुस्तके शुक्रवार ३ सप्टेंबर, २०२१

ते २८ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवसांचा समावेश) पर्यंत बंद राहतील. एजीएम सूचना व

एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या

आहेत. सदस्यांना एजीएममध्ये व्हीसी / ओएव्हीएममार्फत सहभागी होता येईल. जर

काही प्रश्न असल्यास evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा किंवा एनएसडीएल

टीमकडे, अनुभव सक्सेना किंवा सरिता मोटे यांना दर.: १८००-२२२-९९० वर संपर्क

करावा जे विद्युत स्वरूपाने मतदानाबाबत तक्रारींचे निवारण करतील. सदस्य कंपनी सचिवांना

व्हीसी / ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती आणि रिमोट

ई-वोटिंग किंवा एजीएममध्ये ई-वोटिंगने (वास्तविक स्वरूपात भागधारणा असणारे तसे

ज्याचे ई-मेल कंपनी / आरटीएकडे / डीपीकडे नोंद नाहीत) त्यांना सूचनेत नमूद

वार्षिक अहवालाची प्रत कंपनीच्या 🔻

केलेली आहे.

ठिकाण : मुंबई

दिनांक : ३ सप्टेंबर, २०२१

रो ि ि े विकास

अभिजीत ट्रेडिंग कं.लि.

नॉदणीकृत कार्यालयः सीएच क्र.३५०/२८०१, मोतीलाल नगर २, शंकर मंदिरा समोर, गोरेगाव, मुंबई-४०००६२ कॉपोरेट कार्यालयः १६/१२१-१२२, जैन भवन, फैज रोड, डब्ल्यु.ई.ए. करोळ बाग, नवी दिल्ली-११०००५, कार्यारः कार्याम्यः (४/२२:-४/२४:-४/२४:-४) ई-मेलः <u>abhijitrading@gmail.com,</u> वेबसाईटः <u>www.abhijitrading.in.</u> दूरः.+९१-९८९०५५३२, ०११–२३६३७४९७, सीआयएन:एल५९९०एमएच१९८२पीएलस1३५१८२१

३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-मतदानाची सूचना

थेथे सूचना देण्यात आली आहे की, कंपनीची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार २९ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.०१.०० वा हिहडिओ कॉन्फरिसिंग (ब्हीसी)/इतर आडिओ व्हिज्युअल माध्यमाद्वारे (ओएव्हीएम) व्यवसायांचे व्यवहार कंपणासार्ठ आयोजित केत वार्जुंत .एडीएपची सूचना व २०२०-२१ रोजीचा वार्षिक वितत्तीय अहवात कंपनीच्या वेससाइ<u>ट www.abhijitrading.in</u> आणि बीएसईंच्या वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वरून डाउनलोड केली जाऊ शकते. <u>www.uschinjuadung.iii</u> आणि बाएकइच्या वबताइट <u>www.usciiiula.com</u> क्यां करनाडि करना वाळ अकत कंपनी अधिनियान, २०१३ च्या करना १०८ च्या अनुपारतामध्ये कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१५ च्या नियम २० आणि वेळावेळी सुधारणा केल्याप्रमाणे आणि सेबीच्या नियमावती ४४ (लिस्टिंग ऑब्लिगेशन औं डिस्क्लोजर क्रिकायर्गेट्स) रेयुलेशन, २०१५ सदस्यांना प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई-बॉटिंग) वाएक-एजीएमच्या नोर्देसीमध्ये दिलेन्या उरावाद त्यांची में टोकप्याची सुविधा प्रदान केली आडे. संस्थाचे मतदानां अधिकार २२ सप्टेंब्स २०२१ (निश्चित दिनांक) रोजी कंपनीच्या पेड-अप इक्रिटी शेअर भांडवलामध्ये त्यांच्याकां नसलेल्या इक्रिटी शेअरच्या प्रमाणात असतील

रमोट ई-मतदान २६ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ०९:०० वाजता सुरू होते आणि २८ सप्टेंबर, २०२१ रोजी संपते. य हालावधीत सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. त्यानंतर रिमोट ई-वोटिंग पध्दत बंद केली जाईल. जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएम मध्ये उपस्थित असतील आणि त्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे ठरावावर मत दिले नाही आ अन्यथा तसे करण्यास मनाई केली नाही, ते एजीएम दरम्यान ई-नतदान प्रणालीद्वार मतदान करण्यास पात्र असतील. एजीएम च्या अगोदर रिमोट ई-मतदानाद्वारे ज्या सदस्याने आपले मत दिले आहे ते व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएम उपस्थित राह्/भाग घेऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मत देण्याचा अधिकार मिळणार नाही.

नोटीस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठबल्यानंतर आणि कंपनीत सदस्य झाल्यावर कंपनीमध्ये हिस्सा घेणारी आणि निश्चित तारखानुसार शेअर पारण करणारी कोणतीही व्यक्ती evoling@nsdl.co.in वर विनंती पाठबुन लागिन आयडी आणि पासबर्ड मिळब् शकते. तथापि, जर तो/ती आयोधा एनएसडीएल कडे पिगोट ई-मतदानासाठी नांटणीकृत असेल तर तो/ ती मतदानासाठी तिचा/तिचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरु शकतो.

र तुम्ही तुमचा ईमेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरीमध्ये नॉदवला नसेल तर तुम्ही कृपया मतदानापूर्वी लॉगिन तपर्श ळवण्यासाठी खालील सूचना पाळा.

वास्तविक स्वरूप कृष्ण नाज्यः वास्तविक स्वरूप कृष्ण माण्याची स्कॅन केलेली प्रत (समोर आणि मागे), पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आघार (आघार कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) ईमेलद्वारे abhijitrading@gmail.com वर प्रदान करा.

होमेंट स्वरूप कृपया डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी-सीएलआयडी व १६ अंकी लापार्थी आयडी), नाव, क्लायं सार्याक्ष क्रिया डीपीआयडी-सीएलआयडी व १६ अंकी लापार्थी आयडी), नाव, क्लायं सार्याक्ष क्रिया सार्याक्षित स्केंन केलेली प्रत), आधार (स्व-साक्षांकित स्केंन) प्रदान करा. आधार कार्डची प्रत) क्राधार कार्डची प्रत क्राधार कार्डची प्रत क्राधार कार्डची प्रत क्राधार कार्डची प्रत करा करान करा.

च्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पने कंपनीकडे नॉर्टगीकृत केलेले नाहीत त्यांनी ईमेलद्वार फोलिओ क्र मांक. भागधारकांचे नाव, पँन (पँन कार्डची स्व-साक्षांकित स्केंन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित स्केंन केलेली प्रत) क्रियांचे क्राधारविवार क्राधारविवार केलेलेली प्रत)

दूरस्थ ई-मतदानाशी संबंधित तपशीलांसाठी, कृपया एजीएमच्या सूचनेचा संदर्भ घ्या. रिमोट ई-मतदानासंदर्गात आपल्य काही शका असत्त्यास कृपया www.evoling.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या भागधारकांसाट बायंसा विचारते जागारे प्रश्न (एफरबृच) आणि ई-मतदान वापरकाते पुस्तिका पहा किंवा टोल फ्री १८००-२२२-९९० नंबायर संपर्क साधा किंवा evoling@nsdl.co.in यर विनंती पाठबू शकता. सदर एजीएम तपत्रील कंपनीच्या www.abhijitrading.com व बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अभिजीत टेडिंग कं.लिमिटेडकरि ठिकाण: नवी दिल्ली दिनांक: ०२ सप्टेंबर, २०२१

RANDER CORPORATION LIMITED CIN: L64203MH1993PLC075812 Registered Office: 14/15, Madhav-Kripa, Boisar Palgh

Thane, Maharashtra 401 501, Corporate Office: 35/B Unit, Ganjawala Co-op. Hsg. Soc. Ltd., S.V. P. Road,

Borivali (west), Mumbai, Maharashtra 400 092 Tel: 022-35729913 | Email: info@randergroup.com | Website: www.randergroup.com

Public Notice - 28th Annual General Meeting

his is to inform that in view of the outbreak of COVID-19 pandemic, the 28th Annua General Meeting ('AGM/the Meeting') of the Members of Rander Corporation Limited ('the Company') will be held through Video Conference ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the lles made thereunder, read with General Circulars No. 14/2020 dated April 08, 2020, No 7/2020 dated April 13, 2020, No. 20/2020 dated May 05, 2020 issued by the Ministry of orporate Affairs ('MCA') (collectively referred to as 'MCA Circulars') and Circular No SEBI/HO/CFD/CMD/1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular'). he 28th Annual General Meeting ('**AGM**') of the Members of the Company will be held on

hursday, September 30, 2021 at 11.00 a.m. through VC/OVAM facility provided by National Securities Depository Limited ('NSDL').

The e-copy of the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2020-21 of the Company will be available on the website of the Company at www.randergroup.com. Additionally, the Notice of AGM will also be available and may be ccessed from the relevant section of the website of Stock Exchange i.e. and BSE Limited ('BSE') at www.bseindia.com.

lembers can attend and participate in the AGM ONLY through the VC/OVAM facility, the etails of which will be provided by the company in the Notice of AGM. Accordingly, please ote that no provision has been made to attend and participate in the 28th AGM of the Company in person, to ensure compliance with the directives issued by the governmen uthorities with respect to COVID-19 pandemic. Members attending the meeting through C/OVAM shall be counted for the purpose of reckoning quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of AGM along with the Annual Report will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agent ('**Registrar / RTA'**) / Depository Participants ('**DPs'**). As per MCA and SEBI Circular. nysical copies of the 28th AGM Notice and Annual Report will not be sent to any hareholders. Shareholders holding shares in dematerialized mode are requested to egister their email addresses and mobile numbers with their relevant depositories through neir depository participants. Shareholders holding shares in physical mode are requester o furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent Link Intime India Pvt. Ltd. at <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> along with Self-Attested copy of PAN Card.

The shareholders will have an opportunity to cast their vote through electronic mean either during the remote e-voting period before the meeting or at the AGM. The manner o -voting for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered email addresses will be provided in the Notice to the hareholders.

> By Order of the Board of Directors of Rander Corporation Limited

Company Secretary & Compliance Officer

Date : August 30, 2021 Place : Mumbai

Railaxmi Bhutra

वडीवन्हे स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय : के के चेंबर्स, सर पिंटी रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१. त्रूरध्वनी क्रमांक : ०२२- २२०७२५२६ फॅक्स : ०२२ - २६७४०३७१ नोंदणीकृत कार्यालय आणि फॅक्टरी : गट क्रमांक २०४, नाशिक - मुंबई महामार्ग, व्हीटीसी फाटा, चडीबन्हे, तालुका - शातपुरी, जिल्हा - नाशिक ४२२ ४०३. दूरध्वनी क्रमांक : ०२५५३ ; २८२ २०० / २३८ / २५२. ईमेल : sales@vsclin संकेतस्थळ : www.vsclin सीआयाएन : L24100MH2009PLC190516

वडीवन्हे स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड यांची १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा जी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)

आणि अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे यांच्या माध्यमातून होणार आहे त्यासंदर्भातील जाहीर सूचना

याद्वोर सुचित करण्यात वेते की, सध्या सुरु असलेल्या कोव्हीड - १९ महामारीच्या पार्श्वभूमीचर वडीवन्हे स्पेशालिटी केमिकत्स लिमिटेड ("कंपनी") ची १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") मंगळ्यार, दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२.३० बाजता कंपनी काबदा २०१३ मधील आवश्यक त्या तरतुदी तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम बांना अनुसरून तसेच त्यासह बाचा सामान्य परिषक दिनांकीत ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० आणि ५ मे २०२०, आणि १३ बानेवारी २०२१ जी कांपीरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार ("एमसीण प्रपंपकेक") यांनी जाती केलेली आहेत आणि परिषक्क दिनांकीत १२ मे २०२० जे सिक्युरिटी औड एक्स्वेज बोर्ड ऑफ इंडिया बांनी जारी केले आहे ("सेबी परिषक्क") यांना अनुसरून, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे विषयांनुरुग होणार आहे.

त्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टीसिपंटस / आरटीए यांच्याकडे नॉटणीकृत आहेत अशा सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०- २१ करिताचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती ई-मेलच्या माध्यमातून पाठविण्यात येणार आहेत. एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचन आणि वित्तीय अहवाल यांच्या प्रत्यक्ष प्रति सभासदांना पाठविण्यात येणार नाहीत.

२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल, कंपनीचे संकेतस्थळ <u>www.vscl.in</u> तसेच स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ जिथे कंपनीचे समभाग नोंदणीकृत आहेत, उदा एनएस तमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.nseindia.com</u> येथे तसेच एनएसडीएल यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथेही उपलब्ध करून देण्यात येणार आहे ई-मेल तपशील नोंदणीकृत / अद्ययावत करून घेण्याची प्रक्रिया :

नार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच वार्षिक अहवाल प्राप्त करून घेण्यासाठी, सभासदांना आवाहन करण्यात येते की, जर समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध असलेल्या समभागधारकांनी आपले ई-मेल तपत्रील संबंधित डिओझीटरीज पार्टीसिपंटस यांच्या माध्यमातून डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत करून घ्यावेत आणि ई-मेल तपत्रिलाची यशस्वी नोंदणी झाल्यानंतर कट ऑफ तारखेला कंपनीचे समासद असणाऱ्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची सॉफ्ट कॉपी आणि ई-मतदानासाठीची पद्धती आणि ई-मतदानासाठी आवश्यक असलेला युजर आयडी आणि पासवर्ड प्रदान केला जाईल आणि प्रत्यक्ष तसेच अवैयक्तिक सभासदानी वार्षिक सर्वसाधाण सभेच्या सुचनेत नमूद केलेल्या प्रक्रियेचा संदर्भ घ्यावा. असे वैयक्तिक समभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभा डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रक्रियेचा संदर्भ घ्यावा.

दुरस्थ ई–मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई–मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील :

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व विषयांवर द्रस्थ ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ई-मतदान सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ई-मतदान पदलीच्या माध्यमातून मतदानाचा हाक बजावण्यासाठी आवस्यक असलेले लॉग इन क्रेडेन्शियल्स समासदाना त्यांच्या ई-मेल तपशिलाची वरील प्रमाणे नमूद केलेल्या प्रक्रियेनुसा वशस्यी नोंदणी झाल्यानंतर ई-मेलच्या माध्यमातून कळविण्यात येतील.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व विषयांवर दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेच्या मध्यमातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कंपनी एनएसडीएल यांनी उपलब्ध करून दिलेली ई-मतदान सुविधा सभासदांना उपलब्ध करून देत आहे. त्याच प्रमाणे कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या द्रस्थान ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याची प्रक्रिया तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान सुविधेच्या माध्यमातून मतदान करण्याची प्रक्रिया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या

दिनांक : ०३/०९/२०२१

m आणि स्टॉक

lia.com वेबसाईटवर उपलब्ध

जीसी व्हेन्चर्स लिमिटेड

दीपयंती जयस्वार

सही / -

कंपनी सचिव

प्रमोद वामन गजरे



खुश हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ८१०, औरा बिप्लेक्स, एस.व्ही. रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२.

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत **खुश हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) पुर्ततेनुसार आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या कलम १३(१२) सहवाचिता नियम ३ अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचर्नेनुसार कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सरफायसी कायद्योच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) अधिनियम, २००२ चे नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा प्रत्येक खात्यासमोर नमुद तारखेला घेतलेला आहे. अ. | ठिकाण/कर्ज खाते | कर्जदार/सह-कर्जदार/ | सचनेची तारीख व | ताबा दिनांक |

अ.	ठिकाण/कर्ज खाते	कर्जदार/सह-कर्जदार/	सूचनेची तारीख व	ताबा दिनांक	मालमत्तेचा पत्ता
क्र.	क्रमांक	जामिनदाराचे नाव	मागणी रक्कम		
१	AHMADNAGAR\	जयेश चंद्रकांत ओहोळ,	२५-०३-२०२१	३१.०८.२०२१	घर क्र.६५, स्किम क्र.५, अनु.क्र.१२/३३/१, प्लॉट क्र.९,
	LXAHM01117-	चंद्रकांत संभाजी ओहोळ,	रु.६,०२,८३२/−		प्रशांत सोसायटी, सिमला कॉलनी, मौजे भिस्ताबाग, तालुका
	180001582	उषा चंद्रकांत ओहोळ			व जिल्हा अहमदनगर-४१४००३.
?	AJMERILXAJM00117-	नारायण लाल शर्मा	२५-०३-२०२१	३१.०८.२०२१	पट्टा क्र.२१, वॉर्ड क्र.१, गाव भादुन, ग्राम भादुन, तहसील
	180001638	शारदा देवी	रु.४,१२,५५९/-		रोपनगड, जि. अजमेर-३०५८०१, राजस्थान.
3	JAIPUR\LXJA100417-	पुरणमल सोलंकी	२५-०३-२०२१	३१.०८.२०२१	पट्टा क्र.३६, ग्राम थली, पंचायत आंधी, तहसील
	180001610	बबीता देवी	रु.१२,७९,५६०/-		जमवारागड, जि. जयपूर-३०२०३१.
8	KOTA\LXKOT00518-	कांतीबाई/ खेमराज मथुरालाल	२५-०३-२०२१	३१.०८.२०२१	घर पट्टा क्र.०१७१४, गाव चिपाडा, ग्रामपंचायत निमोडा
	190002990	रामअवतार खेमराज/पिंकी कुमारी	₹.१,0३,७३२/-		हारजी, सुलतानपूर, कोटा, राजस्थान-३२५२०१.
4	KOTA\LXKOT00517-	रफीक मोहम्मद/इमरान	२५-०३-२०२१	३१.०८.२०२१	वॉर्ड क्र.१, छपन्नजीका भोगजवळ, कारवार, नयनवा, जि.
	180002381	मोहम्मद/मोबीना बानो	रु.९,०९,०३०/-		बुंदी-३२३८०१, राजस्थान.
ξ	KOTA\LXKOT01117-	कन्हयालाल/सरामा बाई	२५-०३-२०२१	३१.०८.२०२१	पट्टा क्र.७, खासरा क्र.११४५, देव नारायण मंदिराजवळ,
	180001898		रु.३,४९,१२०/-		गाव सहान, ग्रामपंचायत सहान, पंचायत समिती नयनवा,
<u> </u>					जि. बुंदी-३२३८०२, राजस्थान.
૭	PUNE\LXPUN00517-	राजु बाळु मच्छा़ /कविता	२५-0३-२०२१	३१.०८.२०२१	फ्लॅट क्र.२०१, २रा मजला, वरद वृंदावन ए विंग, खोपडे
_	180002538	पुरुषोत्तम यनगांडूळ	रु.१४,६३,२४३/-		नगर, गुजर निबांळकवाडी, पुणे-४११०३३, महाराष्ट्र.
۷	PUNE\LXPUN00217-	मनोज चंद्रकांत तेलंगी/धनर्षी	२५-0३-२०२१	३१.०८.२०२१	फ्लॅट् क्र.४०७, ४था मजला, ज्ञानेश्वरी पार्क, अभिनव
	180002552	मनोज तेलंग	₹.८,३७,६०४/-		कॉलेजजवळ, एस.क्र.२३, हिस्सा क्र.२, नऱ्हे, पुणे- ४११०४१, महाराष्ट्र.
9	PUNE\LXPUN00417-	मोहम्मद सलीम इस्माईल	२५-0३-२०२१	38.06.2028	४८१०४८, महाराष्ट्र. फ्लॅट क्र.२०१, २रा मजला, संपन्न हाईटस्, एस.क्र.४८,
1	180001570	चानची/सना सलीम घानची	₹.१0,५३,७0२/-	३१.०८.२०२१	िरुस्ता क्र.२०१, २रा मजला, सपन्न हाइटस्, एस.क्र.४८, हिस्सा क्र.२११, नवाजीश पार्क, क्युबा मशिदी समोर,
	100001370	वानचा/सना सलाम वानचा	4.50,93,904/-		मिठा नगर, कोंढवा खुर्द, पुणे-४११०४८.
٧0	SURNI1U(SUR	स्व.समीर अबुबकर मेमन/	२५-०३.२०२१	38.06.7078	फ्लॅट क्र.३०३, हिरापन्ना कॉम्प्लेक्स २, आशाप्री
1,0	00516-170000713	समीना समीर मेमन	₹.६,७३,९०४/-	27.00.7077	सर्कलजवल, कोसंबा, मौजे तरसदी, ता. मंगरोळ-
	00010 170000710		*.4,04,100/		३९३१०५, सरत.
११	SURATIXSUR	स्व.समीर अबुबकर मेमन/	२५-0३-२०२१	38.06.2028	फ्लॅट क्र.३०४, हिरापन्ना कॉम्प्लेक्स २, आशापुरी
1,,	00516-170000797	समीना समीर मेमन	₹.६,७३,९०४/-	4,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	सर्कलजवल, कोसंबा, मौजे तरसदी, ता. मंगरोळ-
			, , ,		३९३१०५, सूरत.
१२	THANE KALYAN /	स्नेहा धर्मा शिरसाठ/धर्मा	२५-०३-२०२१	३१.०८.२०२१	फ्लॅट क्र.५०३, ५वा मजला, ए विंग, सिद्धार्थ अपार्टमेंट,
	LXTHA00415-	लक्ष्मण शिरसाठ	₹.२२,२०,८३६/-		प्रांजी गार्डनजवळ, एस.क्र.४०, हिस्सा क्र.३, बेलवली
	160000011				गाव, कल्याण-कर्जत रोड, बदलापूर पुर्व, ठाणे-४२१५०३.
१३	THANE KALYAN	सबेतअली शेख/हिरा आलम	२५-०३-२०२१	३१.०८.२०२१	फ्लॅट क्र.४०८, ४था मजला, कृष्णा पॅराडाईज, रवी किरण
	LXBEL00518-	सबेतअली शेख/रुक्साना	रु.१०,४२,४६८/-		को-ऑप.सो., चिरा नगर, जय भारत शाळेजवळ, डोंबिवली
	190003074	सबेतअली शेख			पुर्व, तालुका कल्याण, जि. ठाणे-४२१२०१.
१४	THANE KALYAN	सबेतअली शेख/हिरा आलम	२५-०३-२०२१	३१.०८.२०२१	फ्लॅट क्र.४०८, ४था मजला, कृष्णा पॅराडाईज, रवी किरण
	\LXBEL01118-	सबेतअली शेख/रुक्साना	रु.५,४४,२६२१/-		को-ऑप.सो., चिरा नगर, जय भारत शाळेजवळ, डोंबिवली
_	190003361	सबेतअली शेख			पुर्व, तालुका कल्याण, जि. ठाणे-४२१२०१.
१५	VIRAR EAST	यतीन रामदास पाटील/शुभांगी	24-03-2028	३१.०८.२०२१	घर क्र.५५७ए व बी, हरी तारा निवास, झेडपी शाळेजवळ,
1	\LXVIR00518- 190002989	यतीन पाटील/मनिष रामदास पाटील	₹.४९,४0,000/-		राम मंदिराजवळ, अंबाडी, झिडके वज्रेश्वरी रोड, ठाणे- ४२१३०२.
-	VIRAR EAST	पाटाल सुनंदा नंदकुमार कारंडे/	२५-0३-२०२१	38.06.2028	४२१३०२. फ्लॅट क्र.३०४, ३रा मजला, न्यायप्रतीक को-ऑप.हौ.
१६	VIRAR EAST \LXVIR01018-	सुनदा नदकुमार कारड/ ओमकार नंदकुमार कारंडे/	₹५-0३-२0२१ ₹.५,९२,६५७/-	३८.०८.२०२१	्रिलट क्र.३०४, ३रा मजला, न्यायप्रताक का–आप.हा. सो.लि. पैकी क्र.८(पी), भुसारआळी, गावदेवी मैदाना
	190002722	नंदकुमार सखाराम कारंडे	v.4, \ 7, \ 4 \ 6 \ / -		समोर, कळवा पश्चिम, ठाणे-४००६०५.
१७	VIRAR EAST	संजय बाबुराव दधभाते/पुजा	२५-०३-२०२१	38.06.7078	फ्लॅट क्र.१९, २रा मजला, इमारत क्र.ए/६, गुरूहर गोविंद
1,9	\LXVIR01117-	संजय बाबुराय दुवमात/पुजा संजय दुधभाते/बाबुराव	₹.११,0४,८४९/-	47.00.7075	एसआरए को-ऑप.हौ.सो.लि., जिंजर हॉटेलजवळ,
	180001625	संभाजी दधभाते	,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,		महाकाली गुंफा रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३.
१८	VIRAR EAST	राहल मधुकर मेश्राम/मधुकर	२५-०३-२०२१	३१.०८.२०२१	फ्लॅट क्र.४१७, ४था मजला, इमारत क्र.८, अष्टविनायक को-
Ι,	\LXVIR01118-	रामजी मेश्राम	₹.५,0८,६४६/-	,,,,,,,,,,	ऑप.हौ.सो.लि., एम.एम.आर.डी.ए. कॉलनी, आर.एन.ए.
	190002872		'' '' ''		पार्कजवळ, वाशीनाका, चेंबूर, मुंबई-४०००७४, महाराष्ट्र.
१९	VIRAR	सनोज रामसिंग/संध्या सनोज	२५-0३-२०२१	३१.०८.२०२१	फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, टेक्नोविला २, अरिहंत
1	EAST\LXVIR	सिंग	रु.३१,६०,६००/-		टॉवरजवळ, सेक्टर २६ए, कोपरीपाडा, जीईएस, नवी मुंबई,
1	1 00440 400000004	I	I	1	I & _ \dagger

SWARNSARITA GEMS LIMITED

CIN: L36911MH1992PLC068283 Reg. Add.: 10, Floor-1St, Plot-40/42, Ruby Chambers, Dhanji Street, Zaveri Bazar, Mumbadevi

Mumbai-400003, Maharashtra, India

Tel. no.: 022-40047000Email: info@swarnsarita.com Website: www.swarnsarita.com NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING (AGM)

NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, 27th September, 2021 at 11:30 A.M. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") (herein after referred to as "electronic mode" to transact the business, as set out in the Notice of the AGM. In view of the continuing

Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circulars date. April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 and June 23°C 2021 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of AGM through VC or OAVM without the physical presence of Members at a common venue. Ir compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the AGM of the Members of the Company will be held through VC/OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2020-21 shall be

sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and circulars issued by SEBI dated May 12, 2020 and January 15, 2021. Members may note that the Notice of AGM and Annual Report for the financial year 2020-21 will also be available or the Company's website www.swarnsarita.com and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE at www.bseindia.com respectively. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM shall be provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/ OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act. 2013.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM("e-voting") Detailed procedure for remote e-voting/ e-voting will be provided in the Notice of the Annual General Meeting.

In case the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar 8 Share Transfer Agent "RTA"/Depositories, log in details for e-voting will be sent on the

Registration of email ID and Bank Account details:

registered email address. In case the shareholder has not registered his/her/their email addresses with the Company its RTA/Depositories and/or not updated the Bank Account mandate for receipt of dividend the following instructions to be followed:

Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd., www.linkintime.co.ii under Investor Services > Email/Bank detail Registration - fill in the details, upload the required documents and submit. In the case of Shares held in Demat mode:

The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and bank account details in the demat account as per the process follower and advised by the DP. BY ORDER OF THE BOARD OF DIRECTORS

OF SWARNSARITA GEMS LIMITED MAHENDRA MADANLAL CHORDIA Managing Director DIN: 00175686

ठिकाण: मंबर्ड

(H.H.Doddamani) Date: September 02, 2021 Place: Mumbai COURT ॲड . वेन्सन विल्यम पेन Advocate for Petitioner

Sd/- Family Court, Belaga

Sheristedar,

ता. व जि. ठाणे-४००७०५, महाराष्ट्र.

सही / - प्राधिकत अधिकारी

खुश हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

LANXESS India wins CII's

Water Management

Company of the

Year 2020 award

sustainability.

commissioned

waste water

treatment plant with

Zero Liquid Discharge

(ZLD) facility in 2012

at its Nagda site.

This plant treats

the discharge from

the existing effluent

treatment plant in

a manner that no

liquid effluents are

the site. The water

recovered from the

with ZLD is used

for the production

processes. This is a

significant step in

the Indian chemical

industry and sets a

new benchmark in the

area of sustainability.

Neelanjan Banerjee,

Vice Chairman and

Managing Director,

LANXESS India said,

"As a responsible

creating sustainable

water management

corporate

LANXESS

committed

solutions

conserving

resources.

us

recognition

strengthen

Sustainability."

efforts

Commenting on

recognition,

citizen.

towards

water

inspires

further

towards

our

India is

plant

discharged

treatment

waste water

LANXESS

Mumbai,

Confederation

Management

achievements

Conservation

the area of

India

award

the

its

and

the

Specialty chemicals

company LANXESS

Indian Industry (CII)

for

year 2020 for

commitment

manufacturing

operations in Nagda,

Madhya Pradesh. The

award was presented

August in a virtual

ceremony. Over the

years, the company

has made consistent

efforts in improving

its water utilization

at the site through

best practices for

water conservation.

LANXESS' Nagda site

has a full-fledged

(ETP)

plant which treats

sewage water from

the colonies around

and renders it fit for

use in production

commitment towards

Strengthening its

state-of-the-art

innovative

Treatment

treatment

and

and

implementation

technologies

Effluent

Plant

sewage

processes.

to LANXESS

Saturday,

significant

has

prestigious

of

for

in

in

on

28th

Water

NOTICE

Advertising Agencies and Clients are responsible for the advertisement published today in DAILY ACTIVE TIMES. Editor, Printer/Publisher & Our staff will not be responsible for any advertisement published in Active Times. All advertising agency Readers and well-wisher please be noted.

India's primary concern use of Afghan soil for terrorism, says MEA

New Delhi: India's concern Afghanistan is the use of Afghan soil for terrorism or anti-India activities and it is too early to talk of issues such as any possible recognition of the Taliban regime, the external affairs ministry said on Thursday. New Delhi's position was outlined external affairs ministry spokesperson Bagchi Arindam after two days officially first acknowledged meeting between the Indian side and the Taliban in Doha. India is also focused on the evacuation of its nationals who are still Afghanistan, he

Tuesday's meeting between India's envoy Qatar, Deepak and Mittal, Sher Mohammed Abbas Stanekzai, head of the Taliban's political office in Doha, has given rise to questions whether New Delhi has softened its position on the Taliban and could considering the recognition of any new set-up created by the group in Kabul.

At a regular news briefing, ducked all questions on whether India still perceives the Taliban as a terror group and on recognising any government formed by the group, and said: "Our main concern, one of the primary, immediate concerns is that Afghan soil should not be used for anti-Indian activities or terrorism against India. That is one of our main issues. India's focus is not on whether the Taliban is a terror organisation, and "the focus, let me reiterate, is that Afghan soil should not be used for terrorist activities of any kind anti-India [for] activities and we will try to focus on that element", Bagchi said.

The Indian side has seen reports about formation of a government by the Taliban, but has no regarding details the nature of this dispensation, Bagchi said. He said there "no update" on was any invitation being extended to India to participate in the inauguration of such a government.

ABHIJIT TRADING CO LTD

CIN: L51909MH1982PLC351821

Reg Off: Chl No. 350/2801, Motilal Nagar 2 Opp. Shankar Temple, Goregaon Mumbai 400062
Corp. Off: 16/121-122, Jain Bhawan Faiz Road W.E.A Karol Bagh New Delhi-110005
Email Id:abhijitrading@mail.com Website:www.abhijitrading.in,
Ph: +91-9891095232, 011-23637497

NOTICE OF 39TH ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION

NOTICE to 3911-ANNUAL GENERAL MEATING & EVOTING INSORMATION

NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting of the company will be held on Wednesday 29th September, 2021 at 01:00 pm through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) to transact the business, as set out in the Notice of AGM. The Notice of AGM & Annual Report for the Financial Year 2020-21 is available and can be downloaded from Company's Website www.abhijittrading.in & BSE <a href="https://www.abhijittrading.in & BSE <a href="http

officiate). The remote e-voting commences on 26th September 2021 at 09:00 am IST and ends on 28th September, 2021. During the period Member may cast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Those Member who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolution through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote during the AGM.

The Member who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.

Any person who acquires share in the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically and hold share as of cut off dates: may obtain the login ID and password by sending a request to evoluting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting than he/she can use her/his existing User Id & Password for casting the votes.

If you have not registered your email address with the company/ depository you may please follow below instruction for obtaining login details for e-voting:

Certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to

Please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID)

Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned

Physical Holding | Please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share

copy of Aadhar Card) to abhijitrading@gmail.com

Members who have not registered their email addresses with the company may register the same by provide Folio No., Name of shareholder, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to abhijitrading@gmail.com & mukesh@bigshareonline.com

To details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. If you have any queries elating to remote e-voting please refer to Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manua or Shareholders available at the downloads section of www.evoting.nsh.com or contact at toll free no 800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to evoting@nsd.co.in

The details of AGM are available on the website of the company at www.abhijittrading.in, BSE a

abhijitrading@gmail.com

coocaa Transforms the Global Smart TV Market with Introduction of New Coolita OS

- CoolitaOSiscoocaa's first self-developed smart TV operating system, delivering a lighter, smoother, and more convenient user experience.
- coocaaentersanewtechterritorywithproprietaryOS, highlightingits commitment to building a new smart TV ecosystem

Mumbai: coocaa, a leading provider of smart TV's, system R&D and content operating systems, today launched Coolita OS, the brand's very first self-developed smart TV operating system (OS), at the Coolita Global Launch event. Initially available in select Southeast Asian markets including India, Indonesia, Thailand, and Vietnam, the new OS is set to transform the smart TV experience, delivering a lighter, smoother, and more convenient user experience for today's Internet-driven generation. "We are excited to announce a new technology direction with the launch of our very own smart TV operating system, Coolita OS. This revolutionary new operating system is the fruit of our deep understanding of evolving consumer needs coupled with our team's rich engineering expertise and strong dedication to making smart TV experiences more accessible to all," said Raul Hua, General Manager of Coolita Global Business Department. "Through our ongoing innovation and strategic partnerships, we hope to create a bigger, better smart TV ecosystem, which will bring about new industry collaborations that will result in even more trendy and technologically advanced products for people all around the world to enjoy."

Driving Innovations to Fill the Industry Gap The over-the-top (OTT) TV market continues to develop and expand across the globe, by and large due to the pandemic and the increased amount of time that people are spending at home watching TV. Although, smart TV's tend to be pricey owing to the complex hardware and software installed on them, many households in Southeast Asia are looking for budget-friendly alternatives that can satisfy their demand for access to quality entertainment, including

TV shows, movies, games and more. In addition, those that are using smart TV's generally have three major pain points: a lack of TV memory space due to the size of the OS itself, frequent system freezes, and complicated user interfaces. Armed with these market findings, coocaa has launched Coolita, a new sub-brand that focuses on TV OS and services development, its proprietary solution to these evolving consumer needs.

Coolita OS 1.0: Delivering a "Cool & Clear" Experience for Consumers Coolita OS is a lite Web OS built on Linux kernel that offers a lighter, smoother, and more convenient smart TV experience. With a "Cool & Clear" design concept in mind, Coolita OS 1.0 features a simplistic and easy-to-navigate user interface. Coolita OS 1.0 comes with an array of entertainment options and applications to enjoy. The latest YouTube 2021 app offers unlimited access to highquality videos, while CC Plus, a comprehensive integrated streaming platform supported by Coolita OS, offers a range of global and local content with real-time updates, and customized content recommendations. With the exclusive CC Cast, a proprietary technology developed by coocaa, users can project content from an Android device onto the TV screen without any Internet or Wi-Fi connection by connecting to the local area network (LAN) from the TV. Other entertainment options include pre-installed lite cloud games, a built-in Internet browser, an app store and more. To accommodate the different needs of discerning consumers, Coolita OS 1.0 also features various user-friendly functions, including a Data Saver that provides real-time data reminders to help people easily manage their data usage, and an Eye Protection Mode to provide a comfortable and enjoyable low-bluelight viewing experience.

PRATIK PANELS LIMITED

CIN: L36101MH1989PLC317374 Gala No. C-2 (H. No. 366/8-2), Gr. Floor, Gurudev Complex, Behind Deep Hotel,

Sonale Village Bhiwandi Thane 421302, Tel No. +91-8411009460, Web site: www.pratikpanels.com, Email ID: pplby8@gmail.com

NOTICE OF 32nd ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 32nd Annual General Meeting (AGM) of the Company w

be held on 30th. September, 2021 at 4pm through Audio Visual Means, to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting, in compliance with the provisions of the Companies Act. 2013 & Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015 read with Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April, 2020, 13th Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 issued by the Securities and Exchange Board of India. Members will be able to attend and participate in the ensuing AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act. 2013.

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended or 31st March, 2021will be sent in electronic form to all those Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/ Depository Participants, in compliance with the said circulars. The aforementioned documents will als available on the website of the Company www.pratikpanels.comand on the website of the Stock Exchangeat www.bseindia.comMembers are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company a per the provisions of the Circulars

The Company is pleased to provide remote e-voting facility to the Members to cast the votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting The facility of e-voting will also be made available at the AGM and Members attending the AGM through audio visual means, who have not cast their vote by remote e-voting, will be able to vote at the AGM. The Company has availed the services of NSDL to provide the facility of remote e-voting/ e-voting at the AGM.

Members of the Company holding shares in physical form or who have not registered updated their e-mail addresses with the Company/ Depositories, are requested to send the following documents/ information via e-mail to rnt.helpdesk@linkintime.co.ininorder to register/ update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote ugh remote e-voting or e-voting at the AGM

 Name registered in the records of the Company 2. Dp Id & Client Id, Client Master Copy or Consolidated Account Statement (For shares held in demat form):

3. Folio No., Share Certificate (For shares held in physical form); 4. E-mail id and mobile number:

i. Self-attested scanned copies of PAN & Aadhaar

6. The detailed instructions for joining the AGM through audio visual means and casting the vote through remote e-voting/ e-voting at the AGM are provided in the Notice of the AGM Members are requested to carefully go through the same.

On Rehalf of the Board For Pratik Panels Limited

FATIMA LADLEY ALI AS PER DOCU-

SHAHEEN HANIF SIDDIQUE AS PER

I JOGESHKUMAR PRABHUDAS

MANSATA HAVE CHANGED MY NAME

TO JOGESH PRABHUDAS MANSATA

I HAVE CHANGED MY NAME FROM

ASHOKBHAI MAKWANA TO ASHOK

BABU MAKWANA AS PER DOCU-

I TASLEEM LIYAKAT SHAUKAT KHAN /

KHAIRUN BEGUM KHAN HAVE

CHANGED MY NAME TO KHAIRUN

BEGAM LIYAKAT KHAN AS PER DOCU-

ANSARI SARFARAZ AHMED

ABUTURAB / SARFARAZ AHMED /

SARFARAZ AHMED ABUTURAB HAVE

CHANGED MY NAME TO SARFARAZ

I TURAB ANSARI / ABUTURAB ANSARI

ABUTURAB HAVE CHANGED MY

NAME TO TURABAHAMED AKBARUL

I SAIRABANU / SAYERA BANO TURAB

AHMED ANSARI / SAIRABANU

ABUTURAB ANSARI HAVE CHANGED

MY NAME TO SAIRA KHATOON

TURABAHAMED ANSARI AS PER

I DIPESHKUMAR PRAFULKUMAR

PUNJ HAVE CHANGED MY NAME TO

DIPESH PRAFUL PUJ AS PER DOCU-

PRAFULKUMAR THAKARSI HAVE

I HAVE CHANGED MY NAME FROM

PRIYANKA RAJU TAWDE TO

CHANGED MY NAME TO PUJ PRAFUL

PRAFULKUMAR

THAKARSI AS PER DOCUMENT

PUNJ

DOCUMENT

DOCUMENTS

MENT

I HAQ ANSARI AS PER DOCUMENT

TURAB ANSARI AS PER DOCUMENT

Chairmar Din: 03604391

DOCUMENTS

MENTS

MENT

AS PER DOCUMENT

Pankaj Mishra Date: 3rd September, 2021

HILLRIDGE INVESTMENTS LIMITED NOTICE OF 40TH ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting of the company will be held on Wednesday 29th September, 2021 at 04:00 pm through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) to transact the business, as set out in the Notice of AGM. The Notice of AGM & Annual Report for the Financial Year 2020-21 is available and can be downloaded from Company's Website www.hillridgeinvestments.in and the website of National Security Depository Limited (NSDL) https://www.evoting.nsdl.com.

In compliance with section 108 of the Companies Act.2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rule, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 the Members are provided with the facility to cast their votes on a resolution set for in the notice of AGM using electronic voting system (e-voting) provided by NSDL. The voting rights of Members shall be in proportion to the equity share held by them in the paid-up equity share capital of the Company as on 22nd September 2021 (cut-off date).

The remote e-voting commences on 26th September 2021 at 09:00 am IST and ends on 28th September, 2021. During the period Member may cast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Those Member who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolution through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. The Member who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.

Any person who acquires share in the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically and hold share as of cut off dates: may obtain the login ID and proceedings are proposed by the Notice has been sent to provide a required to provide and to be the Notice that password by sending a request to evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting than he/she can use her/his existing User Id & Password for casting the votes. If you have not registered your email address with the company/ depository you may please follow below instruction for obtaining login details for e-voting

Please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share Certificate (front and back). PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to hillridgeinvest@gmail.com

Demat Holding

se provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to hillridgeinvest@gmail.com

Members who have not registered their email addresses with the company may register the same by provide Folio No., Name of shareholder, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of AAdhar Card) by email to hillridgeinvest@gmail.com & mukesh@bigshareonline.com

For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. If you have any queries relating to remote e-voting please refer to Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the downloads section of www.evoting.nsdl.com or contact at toll free no. 1800-222-990 or send a request to evoting@nsdl.co.in.

The details of AGM are available on the website of the company at www.hillridgeinvestments.in, NSDL at www.evoting.nsdl.co.in MSEI at www.msei.in For HILLRIDGE INVESTMENTS LIMITED

Pooja Sarkar Company Secretary

Company Secretary Place: New Delhi Date: 02nd September,2021 I HAVE CHANGED MY NAME FROM

I HAVE CHANGED MY OLD NAME TEJASHREE ANII SURVE AS PER GA-ZETTE (M-2133429)

For ABHIJIT TRADING CO LTD

DIVYESH RAMJI PADSALA AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGE MY NAME FROM

I HAVE CHANGE MY NAME FROM ${}^{\mid}$ I HAVE CHANGE MY NAME NAME MAHMAD ALI SHAIKH TO AMIN SHAIKH | FROM AYESHA MALADAR TO AYESHA AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH MOHMAD KAIF MOHAMMED SHAHAJADA TO MOHAMMED KAIF | FROM GAFFAR MAHABOOB SHAIKH MOHAMMED SHAHAJADA SHAIKH AS PER DOCUMENT.

I LALITENDRA PRAMOD SATHE S/O. PRAMOD BHAGWATPRASAD SATHE | FROM DINESH SAHU TO | R/O A6/102 SWASTIK RESIDENCY. GHODHBUNDER ROAD, BEHIND TO LALLIT SATHE FOR ALL PUR-

POSES. I RISHABH ANIL KUMAR GARG / RISHABH ANIL GARG / RISHABH A | I HAVE CHANGED MY NAME FROM GARG /RISHABH GARG S/O ANIL GARG R/O B/25,26 MONARCH | HUSAINALI FIROZ TINWALA AS PER NAGAR, J.B. NAGAR, ANDHERI EAST, | DOCUMENTS, FOR ALL FUTURE MUMBAI -400059 HAVE CHANGED MY

NAME TO RISHABHH GARG I HAVE CHANGED MY NAME FROM IRANI URVAN KURUSH TO IRANI URVAN KOROSH

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAH ASHVIN KUMAR RASIKLAL TO

SHAH ASHVIN RASIKLAL I HAVE CHANGED MY NAME FROM

NOORAIN ASIF DAWNAK I HAVE CHANGED MY NAME FROM SHAH NEELAM ASHVINKUMAR TO SHAH NEELAM ASHVIN

HANGE OF NAME | SHAIKH ANIS AHMED / ANIS AHMED / AHMED ANIS SHAIKH / ANEES AHMED ARDIII AZIZ TO ANFES AHMED TEJASHREE SURVE TO NEW NAME | ABDUL AZIZ SHAIKH AS PER DOCU-MENT. I HAVE CHANGED MY OLD NAME RAIS

Akshay Khare

AHMED SAFED AHMED TO NEW DIVYESH RAMJIBHAI PADSALA TO NAME RAIS AHMED SAEED AHMED ANSARI AS PER GAZETTE NO. X-22429

MOHD MATEEN MALDAR AS PER THE

I HAVE CHANGE MY NAME NAME TO ABDUL GAFFAR MEHBOOB SHAIKH AS PER THE DOCUMENTS.

I HAVE CHANGE MY NAME NAME DINESHKUMAR SAHU AS PER THE DOCUMENTS.

MUCHALA COLLEGE, THANE(WEST). I HAVE CHANGED MY NAME FROM 400615 HAVE CHANGED MY NAME | DIPALI DEEPAK PANDA TO DIPALI | SUKHADEO WAGHMARE AS PER DOCUMENTS, FOR ALL FUTURE

> HUSEINALI FIROZ TINWALA TO PURPOSES

I HAVE CHANGED MY NAME FROM JENIFAR HUSEINALI TINWALA TO JENIFAR HUSAINALI TINWALA AS PER DOCUMENTS, FOR ALL FUTURE **PURPOSES**

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD AHMEDULLAH/ MD AHMEDULLAH TO MOHD AHMADUI I AH MOHD HASHIM SHAIKH

DOWNAK NOORAIN ASIF TO | AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM SHUNEJEE YUSUF SHAIKH TO SHUNEZEE TAABISH ANSARI AS PER

DOCUMENT

 $^{
m I}$ we muhammed nuomann sadiq $^{
m I}$ i have changed my name from $^{
m I}$ i have changed my name from AND FAREHA AFZAAL RIZVI AS PAR- | DEEPA CHIRAG SHAH TO DEEPA | MOHAMMED SHAKEEL KHAIRUDDIN | AAFREEN FATIMA TO AAFREEN FNTS OF MUNAZZAH HAVE CHANGED OUR MINOR DAUGHTER'S NAME FROM MUNAZZAH TO MUNAZZAH MAYESHA SADIQ AS PER THE DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED QAYOOM SIDDIQUI TO MOHAMMED QAIYUM SIDDIQUI AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM FATEH MOHD TO FATEH MOHAMMED SIDDIQUI AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED SHAFI MOHAMMED SHAKEEL TO MOHAMMED SHAFI MOHAMMED SHAKEEL SHAIKH AS PER THE MAHARASHTRA GAZETTE NO (M-2111288)

SURBHI SAHU D/O MANMOHAN SAHU AND W/O NIKHIL PRADEEP HERALAGI R/O SHRINIWAS APART-MENT, C/15, SAI CHOWK, NEW SANGVI. PUNE-411027. MAHARASHTRA, HAVE CHANGED MY NAME TO SURBHI SAHU HERALAGI HAVE CHANGED MY NAME FROM

SHAKEEL VAKIL AHMED SHAIKH TO SHAKIL AHMED VAKIL AHMED SHAIKH AS PER ALL MY DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM

SHILPA SANKET TUREKAR TO SHILPA KAPADIA AS PER DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME FROM MOMIN REHANA BANO ABDUL REHMAN / MOMIN REHANA BEGAM

ABDUL REHMAN TO MOMIN REHANA ABDUL REHMAN AS PER DOCU-MENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM DUDHNATH RAM PIYARE TO DOODHNATH VERMAAS PER DOCU-MENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM BHAUTIK KANTILAL NANDOLA TO BHAUTIK KANTIBHAI NANDOLA AS PER DOCUMENTS.

JAYANTILAL SHAH AS PER DOCU-MENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM NARENDRA NATH TIWARI TO PRADIP GAYAPRASAD GUPTA TO SIDDIQUE SHAHEEN MD HANIF TO NARENDRA SATYADEO TIWARI AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM JYOTIKUMARI DILIP YADAV TO JYOTI KIRAN MORE AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM S R SHRINIVAS TO SRINIVAS

MENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM PRITESH DINESHKUMAR SHAH TO PRITESH DINESH SHAH AS PER DOCUMENTS.

RANGANAT ACHARYA AS PER DOCU-

I HAVE CHANGED MY NAME FROM | I HAVE CHANGED MY NAME FROM DHARMISTA JAGDISH PATEL / DHARMISHTHABEN J PATEL TO DHARMISHTA JAGDISH PATEL AS PER | PER DOCUMENTS. DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM SEEMA RITESH PATEL TO SEEMA JAISUKHLAL PATEL AS PER DOCU-MENT DECLARATION I HAVE CHANGED MY NAME FROM

IFTKHAR TO IFTEKHAR SABIR SHAIKH AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM RABIA ISMAIL HALAI TO RABIYA ISMAIL

HALAI AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM CHANDRASHEKHAR SUBHASHCHANDRA LAXCER TO CHANDRASHEKHAR SUBHASHCHANDRA LAKSHKAR AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM SUBHASH SHANKARLAL LAKSHKAR SUBHASHCHANDRA SHANKARLAL LAKSHKAR AS PER DOCUMENTS.

TO SHAKEEL MOHAMMED AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM I I HAVE CHANGED MY NAME FROM PRADEEP GAYAPRAKASH GUPTA AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM GAYAPRASAD GUPTA TO | GAYAPRAKASH GUPTA AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM NAINU DEVI MAFATLAL PUROHIT TO | NENUDEVI MAFATLAL PUROHIT AS

I HAVE CHANGED MY NAME FROM NENU MAFATLAL PUROHIT TO NENUDEVI MAFATLAL PUROHIT AS PER DOCUMENTS.

NEMUBEN MAFATLAL PUROHIT TO NENUDEVI MAFATLAL PUROHIT AS I HAVE CHANGED MY NAME FROM

HEENAKUMARI HITESHKUMAR SHAH TO HEENA HITESH SHAH AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM ZENOBIA MOHAMED TARIQ

ABOOBAKER TO ZENOBIA ISMAIL CHUNAWALA AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM ARJANDAS RAMCHAND KHATRI TO ARJUN RAMCHAND KHATRI AS PER THE MAHARASHTRA GAZETTE NO. (M-2160030)

I FAROOQ AMEER SAYED HAVE CHANGED MY NAME TO FAROOQ SAYYED AS PER DOCUMENT

I AMEER SAYED HAVE CHANGED MY NAME TO AMIR SAMIRUDDIN SAYYED AS PER DOCUMENT

I RIZWANA AMEER SAYED HAVE CHANGED MY NAME TO RIZWANA | PRIYANKA RAJU TAWARE AS PER AMIR SAYYED AS PER DOCUMENT

(Formerly known as ICVL Steels Limited)
CIN-L28122MH2011PLC214373 Registered Office: 1104, A Wing, Naman Midtown 11th Floor Senapati Bapat Marg

rabhadevi,Mumbai-400013 Phone:(022)24391933 Fax:(022)24031691 Website: www.supremexshinesteels.in E-mail: secretarial@intellivatecapital.com NOTICE OF 10TH ANNUAL GENERAL MEETING

SUPREMEX SHINE STEELS LIMITED

TO BE HELD THROUGH

VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO VISUAL MEANS NOTICE is hereby given that the 10th Annual General Meeting ('AGM') of the Members of Supremex Shine Steels Limited will be held on Monday, September 27, 2021 at 09.30 a.m. (IST) through Video Conferencing ('VC') facility / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business as set forth in the Notice of the AGM.

In accordance with the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and January 13, 2021 (collectively referred April 5, 2020, April 15, 2020 and January 15, 2021 (collectively referred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI') Circular dated May 12, 2020 and January 15, 2021, have permitted the holding of the AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members. Members participating through 103 of the Act.

In Compliance with MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 has been send on 3rd September 2021, through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar &

The Annual Report for financial year 2020-2021 containing the Notice of AGM is available on the Company's website at www.supremexshinesteels.in The Notice convening the AGM is also available on the websites of Central Depository Services (India) Limited (CDSL) at <u>www.evotingindia.co</u> and BSE Limited at <u>www.bseindia.com</u>

The Company is pleased to provide remote e-voting facility to all its members to enable them to cast their vote on all matters listed in the said Notice before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed CDSL for facilitating voting through electronic means

The details regarding the e-voting facility is provided below a. The remote e-Voting facility would be available during the following period:

Cut-off date for determining the Members entitled to vote

Monday, 20th September, 2021 Commencement of e-voting period Friday, 24th September, 2021 at 9.00 A.M. End of e-voting period Sunday, 26th September, 2021 at 5.00 P.M.

The e-voting will be disabled by CDSL after 5.00 P.M. on Thursday, 26th September, 2021 and the Members shall not be allowed to vote beyond the said date and time.

The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Monday, September 20, 2021 ('Cut-Off Date'). The facility of evoting will also be made available during the AGM and the Members attending the AGM, who have not cast their vote through remote e-voting shall be eligible to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or evoting at the AGM

c. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-id and password for remote e-Voting by sending a request at <a href="https://neurologicolog

d. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend the AGM electronically, but shall not be entitled to vote again.

PROCESS FOR THOSE SHAREHOLDERS WHOSE EMAIL ADDRESSES ARE NOT REGISTERED WITH THE DEPOSITORIES FOR OBTAINING LOGIN CREDENTIALS FOR EVOTING FOR THE RESOLUTIONS PROPOSED IN THIS NOTICE:

 For Physical shareholders please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back). PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card)

by email to secretarial@intellivatecapital.com.
For Demat shareholders, please provide Demat account detials (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to secretarial@intellivatecapital.com

If you have any gueries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542/43.

By Order of the Board of Directors For Supremex Shine Steels Limited

Place: Mumbai. Date: 03rd September, 2021

Leena Modi **Managing Director** DIN: 00796382